



26/02/2019

सूची-2

इमारत निबंधक : राहु कृ. वि. अन्वयता नं
 रज. क्रमांक : 2320/2019
 योजना :
 सिग्न. 63m

(1) विवेचनाचा प्रकार	मात्राचे माप	भा. पाधर्ती
(2) भोवपणा	8000000	
(3) बाजारभावाप्रमाणे (भाविपट्टाभावाप्रमाणे) बांधविपट्टाकात जाकारणी देणे वी तय्येदार ते समुप करावे)	3800000	
(4) पू-नापत, पीवहिल्ला व परकमांस (असल्यास)	3584000	1) पातिविके मास बसवाक-बोबिबली इतर प्रत्येक जागतिका नं. 248, पी-1 विंग. माळा नं. 2, इमारतीचे मास: कस्तुरी पन्ना को-बोप हीसिंग सोसायटी, ब्लॉक नं. - रोड - मालपाडा रोड, बोबिबली पूर्व, इतर माहिती: बोबे वजबखत भाषणी सर्वे नं 32 हिस्सा नं 10/1 पैकी सिटी सर्वे नं 9376 (Survey Number - 32 Hisa No Avl Part - C.T.S. Number 9376 B & Other.)
(5) डॅमस्टा	1) 51.11 चौ.मीटर	
(6) जाकारणी किंवा जुही देण्यात येणारे वेळा		
(7) इस्तारेवज करण देणा-या/विहूल देणा-या पक्षकाराचे मास किंवा विवागी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे मास व पत्ता	1) मास-के शेवासिरी राव बच-84, पत्ता-ज्योति नं. - माळा नं. - इमारतीचे मास: कस्तुरी पन्ना को-बोप हीसिंग सोसायटी, ब्लॉक नं. पी-1/248, रोड नं. मालपाडा रोड, बोबिबली ईस्ट, महाराष्ट्र, आणे. पिन कोड-421201 पॅन नं. AADPR6134R	
(8) इस्तारेवज करण देणा-या पक्षकाराचे व किंवा विवागी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे मास व पत्ता	1) मास-जयदीप चडकात राव बच-51, पत्ता-ज्योति नं. - माळा नं. - इमारतीचे मास: कस्तुरी पन्ना को-बोप हीसिंग सोसायटी, ब्लॉक नं. पी-1/249, रोड नं. मालपाडा रोड, बोबिबली ईस्ट, महाराष्ट्र, आणे. पिन कोड-421201 पॅन नं. AFHPP6107R	
(9) इस्तारेवज करण दिव्याचा दिनांक	26/02/2019	
(10) इस्तारेवज करण दिव्याचा दिनांक	26/02/2019	
(11) अनुकनाम, खंड व पृष्ठ	2320/2019	
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	216000	
(13) बाजारभावाप्रमाणे नोदणी शुल्क	30000	
(14) बेरा		

मुपकाबलासाठी विचारणार घेतलेला शपथपत्र :-

मुद्रांक शुल्क जाकारणात निबडलेला अनुषंग :-

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.



राहु कृ. वि. अन्वयता नं
 इमारत निबंधक ज्योति

with other office premises/shops/
flats etc. buyers towards the stamp duty,
registration charges and other incidental
expenses before registering the aforesaid
Deed of Conveyance mentioned in clause (i)
above in the office of the sub-Registrar
at Kalyan.

SCHEDULE

25
27
28

An Residential flat namely flat No. C-1, 248
admeasuring 550 sq. ft. approximately Built-up area
situate on the second floor of the C-1, building
of 'KASTURI PLAZA COMPLEX' on the plot of land
admeasuring about 5532.14 sq. mtrs bearing Survey
No. 32, Hissa No. A/1 part of village Gajbandhan
Petharli, Taluka Kalyan, District Thane and also
bearing City Survey Nos. 9402, 9401, 9396, 9391,
9377 and 9376 B and situate within Dombivli
Division of Kalyan Municipal Corporation and Sub-
Registration District Kalyan and Registration Dist.
Thane. The said land is bounded as follows :-

- On or towards East : By Manpada Road, C.S.No. 9364
- On or towards West : By City Survey No. 9196
- On or towards North : By Property of Sukhi Jivan
Society.
- On or towards South : By Tata transmission Line and
property of Kedarban Society
and open land of Vithabai
Sudam and others.

